

## **ENKEI WHEELS (INDIA) LIMITED**

(CIN - L34300PN2009PLC133702)

Factory & Registered Office: Gat No. 1425 Village Shikrapur, Tal. Shirur, Pune Maharashtra, India 412 208. Tel.: +91-2137-618700, Fax: +91-2137-618720 E-Mail: info@enkei.in, Website: www.enkei.in





Date: 07-11-2025

To

Corporate Filling Department, BSE Limited., Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001.

**Subject:** Newspaper publication of Unaudited Financial Results for the Quarter ended on 30<sup>th</sup> September 2025.

Scrip Code: 533477

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 47 (3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the unaudited Financial Results for the quarter ended on 30<sup>th</sup> September, 2025 published in newspapers "Business Standard" and in "Loksatta" on 7th, November 2025.

Kindly take the same on your record and note the compliance.

# FOR ENKEI WHEELS (INDIA) LIMITED

SOURAV Digitally signed by SOURAV CHOWDHURY Date: 2025.11.07 19:22:26 +05'30'

SOURAV CHOWDHURY
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Enclosed: As above

### उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

लिब ; दुसर बजला, 134ए, मजला पाठलीवुत्र कॉलबी, चॉलिक्टीबरक कॉलेज समोर, पटना, बिहर - 800018 लय : इत्सर्ष जॉक, एरएय - 31 (किमानतळ मना), सेहमतवूर, कड्डी सरय, इस्टुओ, वारगसी, कृती 221 105.

अचल मालमत्तेकरिता ताबा सूचना

्रभूषा होता है जिस ने वार्याय का अभिक्ष और एक्सेस्टिंग कि (मिन्नीत) होता केर, 2002 और की अपने का अपने कि एक्सेस्टिंग केर, 2002 और कि एक्सेस्टिंग केर किए एक्सेस्टिंग केर किए किए एक्सेस्टिंग केर कि एक्सेस्टिंग केर केर कि एक्सेस्टिंग केर कि एक्

असत. सदर अनावत बना सोदयुन घेण्यासाठी ठालच्य असलेल्या येजेच्या संदर्भात येथे तपशीलवार कर्जदावंचे लक्ष सद

अनुनाद १३ मधाल उप-ावभाग (४) कड वर्धण्यात यत.								
	SE. 茶.	र. शाखेने खात्याने कर्गदार / जामीनदाराचे नाव र. नाय नाव (मालमतेचे मालक)		मागणी सृबना दिनांक	प्रत्यक्ष ताया दिनांक	भारणी सूचनेन्या दिनांकांनुसार धकपाकीची रक्कन		
l	1		श्री. खान	श्री, खान मारूफ फारुक (कर्जदर / गड़पदार) आणि सी, नसरीन फारुक खान (सह कर्जदार) आणि	12-11- 2024	04-11- 2025	ਓ. 14,97,535.53/-	
П		l		श्री जाहरूमा प्रारक्ष गाव ( मह कर्जहार / गहाणहर)		l	l	

चिक्तक हैं। चिक्तक कि प्रतिकार कि प्रतिक

काण : पूर्ण (महासङ्

(प्राधिकत अधिकारी)



### वि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

वि महाराष्ट्र १९८८ कार-आपराध्यक्ष प्रकारातः, द्वा (वि विदर्भ को-ऑपरेटिक् कॅफ कि. सम्मितितः) हे बहुत्क कं कुछ कोशी: कर महत्वक वकरते ज्यो भरतः, गहज्द मुख-४०००, तिर वोत्य तं. १४२, केरकाइटः htps://mcbbank

च्यत या अस्यत आल्यास्ता विक्रीतार्थी देण्यावावताची विश्विता सूचना दे बहुवस्य स्टेट को-ऑप.के विविदेड हुँवई वैवेने "सेस्युरिटायहेशन अंख रिकन्स्ट्रकान ऑस ान नहरू १९८८ वर जार का जारा है जुन स्थान सम्बुद्धार स्वाप्त कर क्षेत्रकार के व्यक्त स्वाप्त है । अध्यमानिकात के सिहंदक के न्द्र एकोसीन्ट अमि सिक्युपिटी हेटरेस्ट (स्वरेसी) अस्य २००२'' पुता धातीत ०३ कहकार्य सुतिरित्य, ० सहकार्य सखर कारायास, ० भनेतर्दीय कंपनी र ० १ मार्केटींग संस्था अस एकूम ० ६ कर्नव्यर संस्थाची मानस्या विज्ञीसाठी मोहरबंद गिथिय मागन्नित आहोत.

평. 夢.		संस्थेचा प्रकार
9	शारदा यंत्रमार विणकर सहकारी सूत गिरणी जि., कुंभारी, ता.दक्षिण सोजापूर,	सहकारी सूत गिरणी
	जि. सोतापूर	
	शरद शेवकरी सह. सुत गिरणी लि., नान्नज, ता.वंकिण सोलानूर, जि. सोलापूर	सहकारी सूत गिरणी
3	बोनेश्वरी सहकारी सूत गिरमी ति., होळ ,ता.अंबेजोगाई, जि.बीड	सहकारी सूत गिरणी
8	स्थानी समर्थ सहकारी साखर कारखाना लि., दहिटणे, ता.अव्यवसकोट, जि.	सह. साखर कारखाना
	सोलापूर	
	में. बयुगोल्ड ट्रेडॉन कंपनी प्रा.लि. , बि.नं. १२ , बानाजी स्ट्रिट ,फोर्ट मुंबई	मार्के टींग कंपनी
Ę	चयगाव हुगर ॲंग्ड पॉवर सि., बेलानूर, नवी मुंबई (जप्त मासमाता रिक्टेच	माकेटींग संस्था
	Andrews withing smark seconds may have an Oranger of the records	l

केडीकल कॉलेज, हारणे, तलावी क्या देहजें, ता.विक्रमग्ड, जि.चलघर) विदेतील अटी कर्ती तकेच माहिती दि. ०४.१९.२०२५ पासून दि. १५.१२.२०२५ पर्वंत बैंकेच्या संकेतस्थळा

अ. कृ		शपशीत	বিনাঞ				
٩	নিবি	दा पर्लेमी विक्री	दि. ०७.११.२०२५ वे दि. १५.१२.२०२५ पर्यंत				
2	माल	नत्ता पाहणी कार्यक्रम	दि. २४.१९.२०२५ ते दि. २६.१९.२०२५ (सकाळी १० ते सार्यकाळी ५.०० वाजेपर्यंत) दि. ०८.१२.२०२५				
3	प्रिमी	ड निर्टीय					
Я	নিহ	दा दाखल करण्याची अंतीम तारीख	दि. १५.१२.२०२५	(सार्व. ५.०० पर्यंत)			
4	নিবি	दा उपडण्याची तारीख व वेळ	ar	व			
	해. 変.	संस्था	टेथिनकस बीड वि. १९.१२.२०२५	फायनान्शियल बीठ वि. ३०.१२.२०२५			
	٩	शास्त्र यंत्रमान विजकर सहकारी सूत निरणी लि., कुंभारी	सकाळी ११.०० वा.	सकाळी ११.०० वा.			
	2	शस्य डेतकरी सह. बुत गिरणी ति., गान्नज	दुपारी १२.०० वा.	दुपारी १२.०० वा.			
	3	योगेश्वरी सहकारी सूत गिरणी लि., होळ	दुपारी ०१.०० वा.	दुपारी ०१.०० वा.			
	Я	स्वानी समर्थ सहकारी साखर कारखाना लि., दहिटणे	दुपारी ०३.०० वा.	दुपारी ०३.०० वा.			
	ų	मे रूपुगोल्ड ट्रेडींग कंपनी प्रा.ति., मुंबई	दुपारी ०४.०० वा.	दुपारी ०४.०० वा.			
		प्राचनकर समय ऑसन स्टॉन्प कि अभी प्रांतर्ज	लामी ०५ ०० स	ल्याची क्षा कर हा			

ी मुंबई वैधानिक नोटीस

स्थापानस्य नाटासः वर्णवरः अपि जानिनवर यांना सूचित करणायाः के ती, उज्ज कहावारी बीक्या एकून कर्ज येणेकाशीया पर गिरिवः उपक्रोगूर्ती करवा. अस्यश्र जरत मात्रासरतः विक्री देखन कर्ज यहाती केरने जाईल. तत्रेच संसूर्ण यस्तुजी हात्साव उर्जरिव धर्जवाकी माज व इंदर खर्चसहः आरमांकडून बहुती केती जाईल यांची नॉद प्रावी.

स्थळः नुवर्द

समी/-(वितिष एव, विधे) बगस्थापकीय संवालक, तथा प्राधिकृत अहिकारी, दि वहाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिम्ह वैक जि. भुंदई

# नगरपंचायत, परिषदा 'मविआ' एकत्र लढणार

पुणे : जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगराध्यक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकांमध्ये महाविकास आघाडी (मविआ) एकत्रितपणे लडणार आहे. 'मविआ' तील तिन्ही पक्षाच्या नेतृत्व्यकडून महाराष्ट्र नविनर्माण सनेवाबत (मनसे) कोणताही प्रस्ताव किंवा सूचना प्राप्त ज्ञाल्या नसल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

दरम्यान, महायतीशी पक्षासोबत कोणतीही युती केल्यास किंवा प्रयत्न झाल्यास पक्षविरोधी

नूनका जार पात वयस्तिकार कारणा करण्यात येईल, असा इशाराही 'मविआ'च्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी टिला

ा. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण आणि शिवसेना (उद्धव ठाकरे)

# PUNE CANTONMENT BOARD

गॅबिएल इंडिया लिमिटेड (शि: LastoPhinesPLCot 578 व चलानेत, एमें-तीक स्वतां, ने वह प्रत्ये, तहार केंद्र, एनं - 4105 2135) 4701700 ईस्ट आसर्ट : secretarial ligabriel, co.in., i-https://www.andigroup/india.com/gabrielindia/ प्रत्यक्ष से असर्चच्या हस्तांतरण विजेतीच्या प्रज्ञेखनासाठी विशेष विज्ञेची सचना

GABRIFL

वरमाज्य कारकाव्यका : केलाव कारकावायीय लिमिटेड मुन्दिर : त्रीक्षण क्रीडमा शिमिटेड मुन्दिर : त्रीक्षण क्रीडमा शिमिटेड मुन्दिर : त्रीक्षण क्रीडमा शिमिटेड

ANAND >>

PUBLIC NOTICE

It is for the information of general public that list Naci White After 8 oftens wide their application dated 14.00. Have applied for recording their names in General II Register in respect of GLR 59, No. 350/616 House No. Tarkeet Street administration as area. NEC.00. sqf. (

### **€** ENKE

### एन्केई व्हील्स (इंडिया) लिमिटेड

३० सन्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही अलेखापरीक्षित आर्थिक निकालांचा सार्चश

эт.	तपशील	स्वतंत्र निकाल								
क्र.		संप्रकेटचा तिमाहीसाठी			संप्रतेत्या सह	संप्रकेश्या वर्षास				
		30.01.3034	21.03.7071	\$0.0£-\$0.5A	30.0¢-3034	10:00:305A	21-12-2021			
		अलेखापरीक्षित	अलेखापशैक्षित	अलेखामरीक्षित	अलेखायरीक्षित	अलेखायरीक्षित	लंबापशिक्षत			
9	परिवालनपासून एकूण उत्पन्न (नेट)	2,549.08	2,33959	2,345,28	0,382.55	£,¥42.£3	4,999.53			
3	कालकोसाठी निमक नमा/(वोटा)									
	(करपूरं, जपसदस्यक म/सिंबा									
	असमन्त्र बर्बेपूर्व)	902.00	(96.93)	(40.30)	9933	49.30	3330			
3	वरलवधीसठी करमूर्वी निःबळ नमा/									
	(लोटा)(अपवादात्मक असामान्य बार्वेपक्षत)	903/20	(99.92)	(60.30)	92.55	49.20	33.30			
¥	कालानवीसाठी कवनंतर निमाल नशा/ (तोटा)									
	(अपनदाश्यक न जसमान्य नव्योपकार)	14.35	(90.93)	(99.59)	9.30	44.44	35.9			
9	कालकोसाठी एकूण व्ययक उत्पन्न (कवनंतर)									
	कालकोसाठी नमा/(वोद) आणि इतर व्यापक									
	तत्पन्न (करानंतर) सम्बन्धिः	(3.60)	(4.04)	(3.40)	(90.02)	(3.90)	(4.43			
ξ	पेंड अप सममान मांडवल (प्रति समध्या									
	दर्शनी पूरूव ११५/-प्रत्येकी)	69,68	01.00	69,00	29.28	01.00	69.61			
U	महील वर्षेश्व तालेबंद्रत दश्वमिल्बनुसार	-	-	-	-	-	3,339.00			
ć	प्रति भागप्रणाँ (प्रत्येकी र ५/- चा)									
	(बाल् व खोंडेत परिवालनासाठी) (वार्षिक									
	नसून विपादी निकालांच्या संदर्भातः)									
	(i) qu	8.93	(0.94)	(3.41)	0.43	3.93	3.10			
	(i) संप्रीकत	8.93	(0.94)	(3.41)	0.43	3.13	110			

. मील महिती ३० तस्टेंबर २०२५ रोजी तंपलेल्या तिमाही अधि अर्थमिंक अलेखामवैक्षित अधिक निकालांच्या तमरीतवार तनकपना उतरा आहे, जो रोबी (तितिया अस्तिर 



गर्ही/-केनजीचे हामा व्यवस्थापकीय संस्थातक डीआवर्ष : १०५१६३४०



### व्यवसायविषयक जमीन विकणे आहे

7028124401

0070

प्लॉट विक्रीविषयक

दिवाळी ऑफर! वापोलीत

सीवह्य NA प्लॉट्स य अंगलो ! पाणी, लाईट, रोड

कंपाउंड, Wi-Fi, 7/12,

नेट्स. 9595015000.

बँकलोन, स्विमिगपुल, क्रिकेट

www.greatkonkan.com

यात्रासहल

कुरवपुरम- पिठापुरम, त्रिस्थळी- अयोध्यायात्रा

अंत्रमान आसाम-

सिंगापुर- थायलैंड

9594880123/

US MNC expanding earn extra income by working from Home/ Office/ Social Media Part/ Rulltime training provided. One call can मुंबई पुण्याजवळ कोकणात दरमहिना उत्पन्नयुक्त जमीन खरेदी करा, तसेच ग्रॉफिटवक्त change your life. Contact Mrs. Rupa 7021377405. अंग्रोफूडची फ्रेंचाइजी 9082027161/

व्यवसायाची सुवर्णसंधी. सर्वे आजारोवर गुणकाशी नेसर्गिक फॉम्युंला. 18 years research by Albert Einsten Award Winner Scientist. ऑलिम्बक

खेळाड समाधानी, संपर्क-9769160470.

# नोकरीविषयक

SCHOOL IN PIMPRI GRADUATES CAN ALSO APPLY CONTACT 9890 867830 PCMC CANDIDATE PREFERRED

0090389129-1

# वैयक्तिक

have changed my old name Swapna Satish name Swapna Satish Kandalkar, after marriage new name is Swapna Naveen Naik as per Aadhaar Card.

### वध्-वर मेळावा

: सी. उन्चल सुर्वे : ९३२२२३६५४१, सी. सुरेखा मालुसरे : ९८१९६५०९५९

My old name Before Marriage MANJU NARZARY After

Praful Bhandari want to change my son's name from Parv Prafull bhandari to Parv praful bhandari as per relevant Documents. 0090389164-4

My old name was Ganesh Dattoba Phalke

My old name Vilasrao Gulabrao Shinde Changed to new name as Vilas Gulabrao Shinde as per relevant Documents.

My old name Roshan Parshuram Padate to new name as Vaibhavi Sandip Mali as per relevant Documents.

# Narayan Lingayat changed to new nam Vijay Narayan Nanda as per relevant

स्थान : तिकापूर, पुने दीनांक: ०५ नोन्हेंबर, २०२५

Have Changed My Old Name Pranali Kailas Shinde To New Name as Mayuri Sagar Kakade for passport is suance

0090389168-1

\* मराठा वधु वर मेळावा \*

नावात बदल

Marzam Arter Marriage changed to MANU BASUMATARY Affidavit 23/2025 Dated 04/11/2025 0090389163-1

0090389163-1 मी मझे जुने नांव साजी कुमार हे बदलून साजी कुमार कुरुप असे नविन नांव धारण केलेले आहे.

i. 0090389164-7

My old name Kalyani Rakesh More Changed to new name as Kalyani Rajendra Chavan as per relevant Documents.

My old name Sachin Khushal Dahiwal Changed to new name Sachin Khushalrao Dahiwal as per relevant Documents.

0090389164-5

My old name Jayashri Dattatraya Sutar to new name as Jayashree Dattatraya Sutar as per relevant Documents.

My old name Esha Kediya Changed to new name as Isha Nitin Kedia as per relevant Documents.

My Old Name was Aqasaa Irfan Shaikh to New Name as Shaikh Aqsa Irfan as per Relevant Documents.

0070999853-1

We Shiwhari Chandribhan Bans inge & Chhubutai Shiwhari Bans inge are father & Mother of No 15583451L, Hav, Bans inge Bhushanikumar Shiwhari that we have changed our name. Father name from Shiwhari to Shiwhari Chandribhan

I declare that my old name is Radiya Kutbubuddin and my name is Radiya Kutbuddin Rashid. Vide Gazette No. P-2570460. 0090389158-1 am changing my old name AMIT PRAMODKUM AP SHAP to my new name
Amitkumar Pramodray
Shah for my passport Shivhari Chandrbhan Bansinge & Mother name from Bansinge Chhabi to Chhubutai Shiwhari Bansinge. Aff no.45/2025. Dt- 4/11/25 0090389154-1 0090389152-1

> , Anjana wife of Army No JC255531 F Rank-Subedar Honorary Lieutenent Name Junnar, Pune 412411 (Maharashtra) Have changed my name Anjana to Anjana Mahadev Hadawale. Have changed my Date of Birth 15 June 1961

> > मंगल मार्ग

दर रविवारी लोकसत्ता'तून

जीवनसाथी

Dharmani as per relevant documen pass port issuance 0090389135am changing my name from JUBED ALIAS JUBER JAHANGIR KHAN to JUBER JAHANGIR KHAN for Passport Issuance. जीवतसाधीच्या

am changing my name from 'ROHINI SAN JAY OKE' to 'UJJ WALA SHRIRA M DABHOLKAR' for Passport issuance

am changing my name from Sakila Begum Khan to Sakila Begam for passport issuance

JANGIR ZAKIR KHAN to JAHANGIR JAKIR KHAN for Passport Issuance.

0090389164-2

am changing my name Vasanti Nivruttirao Sutar to Vasanti Nivrutti Satvekar for Passport Issuance.

Tal.- Daund, Dist.- Punk Mahar ashtra, PIN-412219 have executed an affidavit before the Notary Daund in 03/11/2025 and solemnly affirm and declare that in my Aadhar Card and Pan Sangita Bhanudas". Bu at the time filling ARGI at the time filling ARGI Nomination form my son Zagade Sujit Bhanudas No.G-5036033Lmentioned m full name as "Sangita Bhanudas Zagade". Both aforesaid names "Zagade Sangita Bhanudas" and "Sangita Bhanudas
"Sangita Bhanudas
Zagade" are different
names of one and only
person i.e. MY own.
Hence hereafter my
name is considered as

Bhanudas, w/o. Bhanudas Zagade, age 46 Yrs., Indian inhabitant Permanent residing at A/p. Patas, Tal.- Daund, Dist.- Pune,

0090389162-1

# महत्त्वपूर्ण निवेदन निवडीसाठी एकमेव

र्व प्रमाणन घर-जहिरातीना आधारित संग्यात पूर्व त्यारी अवस्पत ती ची जमादरी पार्च,

# पक्षविरोधात भूमिका घेतल्यास कारवाई

गटाचे जिल्हाध्यक्ष उल्हास शेवाळे .आरोगाविरोधात यावेळी यावेळी त्यांनी 'मविआ'ची भूमिका जाहीर केली. काँग्रेस पक्षाचे कोल्हापर येथील उपाध्यक्ष गोविंद मिरगे, खडकवासला उपाध्यक्ष संजय अभंग उपस्थित होते.

'नगरपालिका, नगरपरिषद गरपंचायत आणि नगराध्यक्ष पदांच्य नेवडणकांसाठी 'मविआ 'च्या वतीने एकत्रित रणमीती आखली जात आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच लढणार आहोत. मनसेबरोबरचा विषय अद्याप चर्चेला आलेला नाही. स्थानिक पातळीवर आम्ही समन्वयाने संघटना मजबूत करून महायुतीच्या विरोधात लंडणार असून, आम्ही नक्कीच चांगले यश मिळवू,' असा विश्वास शेवळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोलते

यांनीही शेवाळे यांच्या गोष्टीला दुजोरा विला, 'जिल्ह्यात काही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि दोन शावधेर राष्ट्रवाचे जानि पान शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढण्याबाबत खोट्या चर्च पसरविल्या जात आहेत. पक्षाच्या वरिष्ठांकडून अशा कोणत्याही सूचना तकारी काराम विवडणक आयोगाविरोधात तकारी काराम थारेन जिल्हा पानलीतर प्रभाग पद्धतीबाद्यत सूचना आणि हरकती धाई-गडबडीत पार पाइएगात श्रान्याना श्रारोप गा तेन्त्री 'मविआ'च्या जिल्हाध्यक्षींनी केला. विवडणुक आयोगाकडे तकारी करणगाँव आल्गा अस्रताता कुठलेच उत्तर मिळाले नसल्याचेही सांगण्यात आले.

नाहीत. प्रशास्त्र आदेशानुसारच निवडणुकांना सामोरे आदश्यानुसारच निवडणुकाना सामार जाणार आहोत,' असे कोलते यांनी नमूद केले, तर 'तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांकडून मनसेबरोबरच्या युतीबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही, आम्ही 'मृविआ'च्या घटक पक्षांबरोबरच पढे जाणार आहोत. पद्मावरावर ज ुज्जा .... स्थानिक पातळीवरील पक्षबळानुसार, ताकदीच्या उमेदवारानुसार सहमतीने जागा वाटप करण्यात येईल.' असे चव्हाण-पारील यांनी सांशितले.

## स्वबळावर लढायची तयारी ठेवा

### उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरीतील पदाधिकाऱ्यांना सूचना

ਧਿੱਧਮੀ-ਚਿੱਚ ਕਤ महापालिकेची आगामी निवडणक भाजपस्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची तयारी ठेवावी. त्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करण्याचे निर्देश पक्षाच्या पदाधिकाऱ्यां ना दिले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कप्रिस ( अजित पवार ) हे दोन्हीं पक्ष स्वतंत्र लवणार असल्याचे स्पष्टसंकेत मिळत

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित प्रवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईत बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष अजित गढाणे यांच्यासह यर्व माजी नगरमेवक बैठकीला

ज्यास्थत ठात. भागील निवडणुकीत नव्याने प्रभागरचना झाली होती. अनेक नगरसेवक भाजपमध्ये गेले होते. पंतपधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे रराभव जाला.' असे शहराध्यक्ष योगेश ब्रहल यांनी सांगितले. त्यानंतर पवार म्हणाले, 'सन १९९२ पासून २ ०१७ पर्यंत महापालिके वर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. शहराचा नियोजनबद्धविकास केला. प्रशस्त रस्ते, मोठे पुल, मैदाने, क्रीडांगण,

महायुती आल्यास अनेकाना निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढीवण्याची तयारी ठेवण्याची सूचना अजित पवार यांनी केली आहे. त्या हमीने तयारी सरू केली जाणार आहे. शनिवारी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे -सोगेश बहल शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

भाळा विकसित केल्या. भहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी पाणी आरक्षित केले, पक्षाने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत, प्रभागाचा बारकाईने अभ्यास करावा. मतदारयादीच्या विभागणीकडे लक्ष नादारपाय च्या विभागणाकड लक्ष ह्या वे, त्यानुसार प्रभागात कामाला सुरुवात करावी. महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे.'

'राज्यात महायुती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासह भाजप, शिवसेना (शिंदे) पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. महायुती ज्ञाल्यास अनेकांन निवडणूक लढता येणार नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही. ऐन वेळी गोंधळ उडाला नको. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढायची तयारी ठेवावी. महायुती होणार आहे, की नाही याबाबत लबकरच कळिवले जाईल. प्रभागनिहाय आरक्षण सोडत ज्ञाल्यानंतर पन्हा एकटा बैठक घेतली जाईल. महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार आहे,' उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

# 'रंगयात्रा ॲप'मधील तांत्रिक अडचणींसंदर्भात बैठक

लोकसत्ता प्रतिनिधी

पणे : नाट्यगहांच्या तारखांचे आखाण करण्यासाठी महापालिके च्या करण्यासाठा महाभारतक ज्ञा सांस्कृतिक विभागाने काही महिन्यांपूर्वी -रत्वज्ञावणी केलेल्या 'रंगयात्रा ॲप'मधील तॉत्रिक अडचणींचा फटका नाट्यनिमति, व्यवस्थापक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयो जकांना बसत आहे. या हाँत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे आणि मंबर्डमधील बाट्यनिमति, व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

'रंगवात्रा ऑप'मधील अडचणीविषयी चर्चा करण्यासाठी गरुवारी (दि. ६) महापालिकेच्या कतिक विभागातील अधिकाऱ्यांची नेतात, नाट्य व्यवस्थावनाताका बैठक झाली. त्यामध्ये पुणे आणि मुंबईतील नाटय निर्माते, व्यवस्थापकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिक्टे, सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, रंगमंदिराचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांच्यासह अस्विल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेषराज राजेभोसले, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, शिरीष कुलकर्णी, शशिकांत

नाटयगृहरू .... ... आरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रंगयात्रा ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, त्यात तात्रिक अडचणी येत असल्याचे पुणे आणि मुंबईतील नाट्यनिर्माते, व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. या अडचणीवर चर्चा करण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. -राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, महापालिका रंगमंदिर

'र गयात्रा ऑप'द्वारे रगयात्रा ॲप द्वारे नाट्यगृहोच्या तारखाचे आरक्षण करताना अनेक अङ्चणी इतर सांस्कृतिक कार्यक्रमाना तारखा देण्याचे प्रकार घडत आहेत. दञ्जाच प्रकार चंडत आहत. मुंबईच्या नाट्यनिर्माते, व्यवस्थापकांचे नाट्यप्रयोगश्च पुण्यात मोठ्या संख्येने होत असून, त्यानाही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जनक अंडचणा यत आहेत. त्यामुळे संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी विनेती आसी केली -सनील **महाजन**, अध्यक्ष, संवाद पुणे

कोठावळे बैठकीस उपस्थित होते. नाट्यनिमति, व्यवस्थापकां नी रंगयात्रा अँपला विरोध दर्शविला. यावेळी नाट्यगृहांच्या तारखांचे आरक्षण करण्यांसाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात निवेदन मराठी नाट्य व्यवस्थापक संघाक इन देण्यात आले.



# GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, **CHENNAI-9**

Auction of 7 Year Tamil Nadu Government Stock (Securities). Auction of 15 Year Tamil Nadu Government Stock (Securities) & Re-issue of 7.14% Tamil Nadu Government Stock (Securities) 2035

- 1. Government of Tamil Nadu has offered to sell by auction of the dated securities for an amount of Fresh issue of 7 year for Rs.1000 crore, Fresh issue of 15 year for Rs.1000 crore and Rs.1000 crore by Reissue of 7.14% TNSGS 2035 in the form of Stock to the Public by auction for an aggregate amount of Rs.3,000 crores. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/thereafter. Auction which will be yield based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on November 11, 2025.
- 2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme an investor can submit a single bid only through a bank or a Primary
- 3. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on November 11, 2025.
- a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.
- 4. The yield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- 5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on November 11, 2025. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on November 12, 2025. before the close of banking hours.
- 6. The Government Stocks will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on May 12 and November 12 for Fresh issue of 7 year and 15 year and May 06 and November 06 for Re-issue of 7.14% TNSGS 2035. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.
- 7. The stocks will qualify for ready forward facility.
- 8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notifications No. 857(L)/W&M-II/2025, No. 858(L)/W&M-II/2025 and 859(L)/W&M-II/2025 dated November 06, 2025

T.Udhayachandran Principal Secretary to Government, DIPR/ 1322 /DISPLAY/2025 Finance Department, Chennai-9.

AstraZeneca **2** 

AstraZeneca Pharma India Limited (CIN: L24231KA1979PLC003563) Regd. Office: Block N1, 12th Floor, Manyata Embassy Business Park Rachenahalli, Outer Ring Road, Bangalore - 560 045 Email: comp.secy@astrazeneca.com, Web: www.astrazeneca.com/india

### NOTICE TO SHAREHOLDERS SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Tel: +91 80 67748000, Fax: +91 80 6774 8557

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular no SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2 July 2025 the Company has opened a special window exclusively only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents /process/or otherwise, till January 6, 2026, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were earlier purchased by them.

Relevant investors are encouraged to take advantage of this one-time opportunity. The transfer request of physical shares can be re-lodged with our Registrar and Share Transfer Agents (RTA) within the above-mentioned period at the following

Integrated Registry Management Services Private Limited 30, Ramana Residency, 4th Cross,

Sampige Road, Malleshwaram, Bengaluru - 560 003

Tel: (080) 23460815-8, Fax: (080) 23460819 E-mail: irg@integratedindia.in

During this period, the securities that are re-lodged for transfer

shall be issued only in demat mode. Investors must have a demat account and provide its Client Master List ('CML'), along with the transfer documents and share certificate, while relodging the transfer request with RTA. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests

For AstraZeneca Pharma India Limited

Place: Bengaluru Date: November 6, 2025

Manasa, R Company Secretary

# **ENKE**

# Enkei Wheels (India) Limited

Read. Office: Gat 1425, Village Shikrapur, Tal. Shirur, Pune - 412 208. Tel No.: (02137) - 618700 Fax No.: (02137) - 618720 Email: secretarial@enkei.in Website : www.enkei.in CIN: L34300PN2009PLC133702

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2025 (Figure in INR Million)

		Standalone Results								
Sr.	Particulars	Fo	r the Quarter End	led	For the Nine N	For the Year Ended				
"		Sept 30, 2025	June 30, 2025	Sept 30, 2024	Sept 30, 2025	Sept 30, 2024	Dec 31, 2024			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total income from operations (Net)	2,651.09	2,331.61	2,386.24	7,262.51	6,492.63	8,444.63			
2	Net Profit /(Loss) for the Period (before Tax before Exceptional &									
	Extra-odinary items)	103.87	(17.12)	(60.30)	14.66	59.20	22.30			
3	Net Profit /(Loss) for the Period									
	before Tax (after Exceptional & Extra-odinary items)	103.87	(17.12)	(60.30)	14.66	59.20	22.30			
4	Net Profit /(Loss) for the Period		, ,	, ,						
	after Tax (after Exceptional & Extra-ordinary items)	79.36	(17.12)	(45.61)	9.27	56.21	26.56			
5	Total Comprehensive Income for the	19.30	(17.12)	(45.01)	9.21	30.21	20.50			
	period [Comprising profit/(loss) for									
	the period (After tax) and other Comprehensive Income (after tax)]	(3.70)	(5.05)	(2.50)	(10.78)	(2.17)	(4.63)			
6	Paid up Equity Share Capital	(0.70)	(0.00)	(2.50)	(10.70)	(2.17)	(4.00)			
١.	(Face Value of Rs.5/- each)	89.87	89.87	89.87	89.87	89.87	89.87			
7	Total Reserves (excluding Revaluation Reserve)				_		2,264.47			
8	Basic and Diluted Earnings						2,201111			
	Per Share (of Rs.5/- each)		(0.00)							
	(i) Basic :	4.42	(0.95)	(2.54)	0.52	3.13	1.48			
	(ii) Diluted:	4.42	(0.95)	(2.54)	0.52	3.13	1.48			

The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and nine months ended September 30, 2025 filed with BSE Ltd. under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the

said quarter is available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and company's website at www.enkei.in. nmitee and approved by the Board of Directors at their meeting held on November 05, 2025. The above results have been reviewed by the Audit Cor

For Enkei Wheels (India) Limited Kenjiro Hama **Managing Director** 

DIN: 10516270

Place: Shikrapur. Pune Date : November 05, 2025

# kaveri seed company limited



# STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2025

(₹ In Lakhs)										
		Quarter Ended		Half Yea	Year Ended					
Particulars	30-09-2025	30-06-2025	30-09-2024	30-09-2025	30-09-2024	31-03-2025				
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
o from Operations	21 900 11	95 952 25	12 7// 11	1 07 7/2 /6	04 066 64	1 20 407 04				

	Quarter Ended				Half Yea	r Ended	Year Ended
S. No	Particulars	30-09-2025	30-06-2025	30-09-2024	30-09-2025	30-09-2024	31-03-2025
110		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	21,890.11	85,853.35	13,744.11	1,07,743.46	94,066.64	1,20,497.04
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,510.02)	33,432.25	342.13	31,922.24	30,010.48	29,721.90
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,510.02)	33,432.25	342.13	31,922.24	30,010.48	29,721.90
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,620.19)	32,716.36	(90.26)	31,096.17	29,028.43	28,228.12
	Attributable to:						
	Equity Share Holders of the Company	(1,543.03)	32,607.67	(66.64)	31,064.64	28,882.80	28,132.69
	Non Controlling Interest	(77.16)	108.69	(23.62)	31.53	145.63	95.43
5	Total Comprehensive Income for the period	(1,537.58)	32,713.45	(95.35)	31,175.88	29,022.43	28,107.78
	Attributable to:						
	Equity Share Holders of the Company	(1,460.87)	32,604.76	(71.28)	31,143.90	28,877.25	28,013.48
	Non Controlling Interest	(76.71)	108.69	(24.07)	31.98	145.18	94.30
6	Equity Share Capital	1,028.78	1,028.78	1,028.78	1,028.78	1,028.78	1,028.78
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	-	-	1,48,887.09
8	Earnings Per Share (of Rs.2/- each) (* not annualised):						
	Basic (Rs.)	(3.02)*	63.76*	(0.33)*	60.74*	56.66*	55.10
	Diluted (Rs.)	(3.02)*	63.76*	(0.33)*	60.74*	56.66*	55.10

# **Additional Information Related to Standalone Financial Results**

Net Profit / (Loss) for the period after Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(₹ In Lakhs) Half Year Ended Quarter Ended Year Ended 30-09-2025 | 30-06-2025 | 30-09-2024 | 30-09-2025 | 30-09-2024 | 31-03-2025 Particulars 8 8 1 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from Operations 88,984.74 1,12,156.69 9,660.64 94,530.78 8,176.43 1,04,191.43 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 31,994.65 (46.41)30,616.23 28.508.90 27,632,60 (1,378.43)Exceptional and/or Extraordinary items)

31,650.45

(349.34)

30.145.25

Date: 06-11-2025

2

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under 33 of the SEBI (Listing and disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the company's website: www.kaveriseeds.in

(1,505.21)

- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held
- 3. The company and its subsidiaries are engaged in the business of sale of Seeds & Micronutrients and there are no other reportable segments under Ind AS 108 "Operating Segments".
- 4. In respect of one of the Subsidiary Company, the accumulated losses incurred of Rs. 531.50 Lakhs on September 30, 2025 (31.03.2025: Rs. 530.91 Lakhs) have resulted in the negative net worth of Rs. 489.57 lakhs (31.03.2025: Rs. 488.98 Lakhs). The Subsidiary's current liabilities, as on 30.09.2025, exceed its current assets by Rs. 523.65 Lakhs (31.03.2025: Rs. 523.06 Lakhs) and turnover during the half year ended September 30, 2025 is Rs. NIL (FY 2024-25: Rs. NIL). Due to the lack of working capital required the operations of the Subsidiary Company have been substantially curtailed and its ability to continue as a going concern is solely dependent upon the infusion of funds for its operations
- 5. The Board has recommended for payment of an Interim Dividend of 250 % (Rs.5.00/- per equity share of Rs.2/- each) on the equity share capital of the company for the year 2025-26.



By Order of the Board for kaveri seed company limited

27.941.45

Managing Director

26,520.71

Regd. Off: H.No. 1-7-36 to 46, Sardar Patel Road, Secunderabad-500 003, Telangana, India. CIN: L01120TG1986PLC006728 www.kaveriseeds.in



Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Six Months ended on September 30, 2025								
Particulars	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended	Six Months Ended				
Particulars	30-Sep-25	30-Sep-25	30-Sep-24	30-Sep-24				
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)				
Continuing operations								
Revenue from operations	163	414	289	682				
EBITDA (Excluding Other Income, Exceptional Items and Foreign Exchange & MTM Loss)	25	50	76	164				
Exceptional items	-	(5)	-	-				
Net Profit for the period/year from Continuing operations	25	64	70	143				
Net Profit for the period/year from Discontinued Operations	(6)	(3)	(14)	1				
Net Profit for the period/year	19	61	56	144				
Earnings Per Share from Continuing and discontinued operations								
(of ₹ 2/- each )*								
Basic & Diluted (₹)	2.76	8.84	8.11	20.87				

\*EPS is not annualised for the quarter/six months ended September 30, 2025 and September 30, 2024.

(₹ in Crores) 1. Key numbers of Standalone Results are as under: Quarter Six Months Quarter Six Months Ended **Particulars** 30-Sep-24 30-Sep-25 30-Sep-25 30-Sep-24 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Revenue from operations 155 384 259 632 EBITDA (Excluding Other Income, Exceptional Items and Foreign 26 50 71 153 Exchange & MTM Loss) Exceptional items (5)

2. The Board of Directors in their meeting held on November 06, 2025 declared 2nd interim dividend of ₹ 1/- (50%) per equity share of ₹ 2/- each amounting to ₹ 6.87 crores. The record date for the payment of interim dividend is November 12, 2025.

3. The above is an extract of detailed format of quarterly/six months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly/six months ended Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com, www. bseindia.com and on Company's website www.symphonylimited.com.



Net Profit after Tax for the period/year

Place: Ahmedabad Date: November 06, 2025 By Order Of The Board For Symphony Limited

Achal Bakeri Chairman & Managing Director

DIN-00397573



Zymphony

136

Registered Office: Symphony Limited, Symphony House, FP-12 TP-50, Bodakdev, Off SG Highway. Ahmedabad 380059, Gujarat. India.

CIN: L32201GJ1988PLC010331 | Web: www.symphonylimited.com | Email: corporate@symphonylimited.com | Phone: +91-79-66211111 | Fax: +91-79-66211139

Our Global Brands: MOVICOL DIETSD TOUCH CLOUD STEVER STOTIN DIET ACCOL WINTER SUMS JUMBD DÜEJ, Arctic Circle Master Cool. SPA SAUNA SOUL HI GOLLANG BRONAIRE